

Date: 23rd February 2023

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza

Bandra Kurla Complex, Bandra (E)

Mumbai 400 051

Scrip: PROZONINTU

BSE Limited

Listing Department

P.J. Towers, Dalal Street, Fort

Mumbai 400 001

Scrip: 534675

Sub: Copies of Newspaper publications (Postal ballot notice sent to shareholders) - Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper advertisements, published today, i.e., on 23rd February 2023, *inter alia*, informing the Members about the dispatch (in electronic mode only) of Postal Ballot Notice dated 14th February 2023.

The advertisements have been published in the following newspapers:

- 1. 'Financial Express' an English language national-wide newspaper for publication made in English language.
- 2. 'Mumbai Lakshadeep', a vernacular language newspaper for publication made in principal vernacular language i.e. Marathi.

The newspaper advertisements may also be accessed on the website of the Company, viz., www.prozoneintu.com

This is for your information and record.

We request you to take the above information on record.

Thanking you,

Yours truly,

For Prozone Intu Properties Limited

Ajayendra Pratap Jain CS and Chief Compliance Officer

Encl: as above

FINANCIAL EXPRESS

PROZONE INTU PROPERTIES LIMITED

Off New Link Road, Andheri (West), Mumbai - 400063 CIN: L45200MH2007PLC174147; Website: www.prozoneintu.com Email Id: investorservice@prozoneintu.com; Tel: 022-6823 9000/9001 **NOTICE OF POSTAL BALLOT**

Members of the Company are hereby informed that pursuant to Section 108 and 110 of the Companies Act, 2013 and Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration Rules, 2014, read with the General Circular no. 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020 read with other relevant circulars, including General Circular No. 10 2021 dated June 23, 2021, General Circular no. 20/2021 dated December 8, 2021 and General Circular no. 3/2022 dated May 5, 2022 and dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"). Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosures Requirements Regulations, 2015 ("Listing Regulation") and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), the approval of shareholders of the Company is being sought for the following Resolution by way of Postal Ballot including e-voting: Sr. No. | Type of Resolution | Description of Resolution

Special Resolution Appointment of Ms. Dipa Hetal Hakani (DIN: 07155347) as an Independent Director of the company

The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice only through e-mail as per the abovementioned MCA Circular, on Wednesday, 22nd February 2023, to those Members whose email addresses are registered with the Company, Depositories, Registra and Share Transfer Agent as on the Cut-off Date i.e. Friday, 17th February 2023. Further, in accordance with the aforementioned Circulars, a physical copy of the Postal Ballot Notice and the Postal Ballot Form and Pre-Paid business reply envelope has not been sent to the Member. Hence, the Members are required to communicate their assent or dissent only through the remote e-voting system. The Company has engaged the services of Nationa Securities Depository Limited (NSDL) for providing the remote e-voting facility.

The aforesaid Notice along with the explanatory statement is available on the website of the Company (www.prozoneintu.com), the website of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) and Nationa Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), Those Members, whose email addresses are not registered, are requested to refer to the procedure mentioned in the Notes to Postal Ballot Notice

The Cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of Members to cast their vote through a remote e-voting facility is Friday, 17th February 2023. The Members whose names appear in the Register of Members or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date shall only be entitled to avail of the remote e-voting

The remote e-voting period shall commence on Thursday 23rd February 2023 from 9.00 A.M. and ends 5.00 P.M on Friday 24th March 2023. The remote e-voting module shall be disabled thereafter by NSDL. Once the vote on the resolution is cast by a Member, they shall not be allowed to change it subsequently or cast their vote again. The Notes to the Postal Ballot Notice specify the detailed procedure/ instruction for remote e-voting. The Company has appointed Mr. Hemant Shetye (Membership No. FCS-2827 & Certificate

In case of any gueries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Sarita Mote at evoting@nsdl.co.in The result of the Postal Ballot shall be declared on or before Tuesday, 28th March 2023 by

of Practice No. 1483), Designated Partner, M/s HSPN & Associates LLP, Practicing Company

placing the same on the website of the Company and e-voting agency. The results shall also be communicated to the Stock Exchanges simultaneously. Manner of Registering/ updating e-mail Address:

Secretaries, as Scrutinizers for conducting the Post Ballot process.

In line with the MCA circular, shareholders are advised to update their e-mail IDs who have not

already registered the same, in order to register the e-mail and receive login credentials, in manner mention below Shareholders holding shares in physical mode can update their e-mail address by submitting a duly filled-up Form ISR in physical mode 1 pursuant to SEBI circular no. SEBI/HO/MIRSD

MIRSD RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021 to the Company/ register and share transfer agent of the Company i.e. Link Intime Pvt. Ltd. * Form ISR-1 is available on the website of the Company a https://content.app-sources.com/s/91341600969113653 uploads/Images/PHYSICAL-SHAREHOLDERS- KYC UPDATION-9616350.pdf Shareholders who hold shares in dematerialize mode and Shareholders holding shares

For Prozone Intu Properties Limited Ajayendra Pratap Jain

by the DPs

Date: 23rd February 2023 Place: Mumba

in dematerialize mode

CS & Chief Compliance Office

have not vet updated their e-mail addresses are requested

to register/ update their e-mail with their Depository

Participant(s) (DPs) by following the procedure prescribed



Auction of Government of India Dated Securities for ₹26,000 crore on February 24, 2023

The Government of India (GOI) has announced the sale (re-issue) of three dated securities:

Sr.No.	Nomenclature	Notified amount Nominal (in ₹Crore)	Earmarked for Retail Investors* (in ₹Crore)
1	7.10% GS 2029	6,000	300
2	7.41% GS 2036	11,000	550
3	7.40% GS 2062	9,000	450

Gol will have the option to retain additional subscription up to ₹2,000 crore against each security mentioned above.

The sale will be subject to the terms and conditions spelt out in this notification (called 'Specific Notification'). The stocks will be sold through Reserve Bank of India, Mumbai Office, Fort, Mumbai - 400001, as per the terms and conditions specified in the General Notification F.No.4(2)-W&M/2018, dated March 27, 2018. The auction will be conducted using uniform price method for 7.10% GS 2029, 7.41% GS 2036 and multiple price method for 7.40% GS 2062. The auction will be

For further details, please see RBI press release dated February 20, 2023 on the RBI website (www.rbi.org.in).

conducted by RBI, Mumbai Office, Fort, Mumbai on February 24, 2023 (Friday)

The result will be announced on the same day and payment by successful bidders

will have to be made on February 27, 2023 (Monday).

Attention Retail Investors* (*PFs, Trusts, RRBs, Cooperative Banks, NBFCs, Corporates, **HUFs and Individuals**)

Retail investors can participate in the auctions for the amounts earmarked for them on a non-competitive basis through a bank or a primary dealer. Individual investors can also place bids as per the non-competitive scheme through the Retail Direct portal (https://rbiretaildirect.org.in). For more information, detailed list and telephone numbers of primary dealers/bank branches and application forms please visit RBI website (www.rbi.org.in) or FIMMDA website (www.fimmda.org).

Government Stock offers safety, liquidity and attractive returns for long duration.

'Don't get cheated by E-mails/SMSs/Calls promising you money"

"IMPORTANT"

vyhilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

(This is an Advertisement for information purposes only and not for publication or distribution or release directly or indirectly outside India and is not an offer document announcement)



PACIFIC INDUSTRIES LIMITED

Pacific Industries Limited ("Company" or "Issuer was incorporated as a public limited company under the Companies Act, 1956, at Jaipur, Rajasthan, as Pacific Granites Limited. Our Company was granted a certificate of incorporation and certificate of commencement of business dated July 13, 1989 and August 28, 1989, respectively. by the Registrar of Companies Jaipur, Rajasthan. Thereafter, the name of our Company was changed to Pacific Industries Limited and a fresh certificate of incorporation, consequent upon change of name, was issued by the Registrar of Companies, Bangalore on November 25, 1994. The registered office of our Company was shifted from the state of Rajasthan to the state of Karnataka pursuant to the order passed by the Hon'ble Company Law Board, New Delhi Bench on November 30, 2011.

Registered Office: Survey No. 13, National Highway 48, Kempalinganahalli Village, Nelamangala Taluk, Bangalore (R) 562123 Karnataka Corporate Office: Village Sapetia, Brahmano Ka Guda, Bedla, Udaipur 313004, Rajasthan | Tel: +91-294-2440196/2440388/2440933/2440934 Contact Person: Mr. Sachin Shah, Company Secretary and Compliance Officer

E-mail: pilnorth@pacificgranites.com | pacificind@rediffmail.com | pilnorth@pacificgranites.com | pacificinvestor@rediffmail.com Website: www.pacificindustriesltd.com

OUR PROMOTERS: JAGDISH PRASAD AGARWAL, GEETA DEVI AGARWAL AND KAPIL AGARWAL

ISSUE OF UPTO 34,46,325 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10 EACH ("RIGHTS EQUITY SHARES") OF OUR COMPANY FOR CASH AT A PRICE OF ₹139 PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹129 PER EQUITY SHARE) (THE "ISSUE PRICE"), AGGREGATING UPTO ₹4790.39 LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE EXISTING ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF 1 (ONE) RIGHTS EQUITY SHARE(S) FOR EVERY 1 (ONE) FULLY PAID-UP EQUITY SHARE(S) HELD BY SUCH EXISTING ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON WEDNESDAY, JANUARY 11, 2023 (THE "ISSUE")

BASIS OF ALLOTMENT

The Board of Directors of our Company would like to thank all its shareholders and investors for their response to the Issue, which opened for subscription on January 2023 and closed on February 02, 2023 and the last date for On Market Renunciation of Rights Entitlements was January 30, 2023.

Considering the fact that promoter and promoter group subscription was lower than that of their individual rights entitlement; which was not in consonance with the disclosure provided in the Letter of Offer, the Company had given an option to the public shareholders to withdraw their subscription in the Right Issue. The withdrawal window was opened for the subscribers commencing from Monday, February 13, 2023 and closed on February 14, 2023. The Basis of Allotment process was undertaken post completion of the above stated withdrawal process given to subscribers.

Out of the total 1,341 Applications for 48,92,957 Rights Equity Shares, 200 Applications for 1,28,029 Rights Equity Shares were rejected due to technical rejections as disclosed in the Letter of Offer. The total number of valid Applications received were 1,141 for 47,64,928 Rights Equity Shares, which was 141.98% of the Issue size. In accordance with the Letter of Offer, the Basis of Allotment was finalized on February 16, 2023, by the Company in consultation with BSE Limited ("BSE"), the Designated Stock Exchange, the Lead Manager to the Issue and the Registrar tothe Issue. The Board of Director of the Company has at its meeting held on February 21, 2023, approved the allotment of 34,46,325 Rights Equity Shares to the successful Applicants. All valid Applications after technical rejections have been considered for allotment In the Issue, NIL Rights Equity Shares have been keptin abeyance.

1. The breakup of valid applications received through ASBA (after technical rejections) is given below:

Applicants	No. of valid CAFs (including ASBA applications) received	No. of Equity Shares accepted and allotted against Entitlement (A)	No. of Equity Shares accepted and allotted against Additional applied (B)	Total Equity Shares accepted and allotted (A+B)
Non Renouncees	1080	1968735	1466749	3435484
Renouncees	65	10841	0	10841
Total	1145	1979576	1466749	3446325

2. Information regarding total Applications received:

Catanani	Application	s Received	Rights Equity Shares Applied for			Rights Equity Shares Allotted			
Category	Number	%	Number	Value (₹)	%	Number	Value (₹)	%	
Eligible Equity Shareholders	1274	95.00%	4844782	673424698.00	99.02%	3435484	477532276.00	99.69%	
Renouncees	67	5.00%	48175	6696325.00	0.98%	10841	1506899.00	0.31%	
Total	1341	100.00%	4892957	680121023.00	100.00%	3446325	479039175.00	100.00%	

*Includes far partially rejected cases.

Information for Allotment/refund/rejected cases: The dispatch of Allotment Advice cum Refund intimation to the Allottees, as applicable, has been completed on February 22, 2023. The instructions for unblocking of funds incase of ASBA Applications were issued to SCSAs on February 16, 2023, The Listing applications were filed with the BSE Limited ("BSE") on February 21, 2023, The Company received the listing approvals from the BSE on February 21, 2023, The credit of Rights Equity Shares to the respective demat accounts of the allottees in respect of Allotment in dematerialized form has been completed on February 22, 2023. For further details see "Terms of the Issue --- Allotment Advice' unblocking of ASBA Accounts" on page 248 of the Letter of Offer. The trading in fully paid-up Equity Shares issued in the Rights Issue shall commence on BSE upon receipt of trading permission. The trading is expected to commence on or about February 27, 2023. Further, in accordance with SEBI circular bearing reference - SEBVHONCFODIL2ICIRP/ 2020/13 dated January 22, 2020, the request for extinguishment of Rights Entitlements has been sent to NSDL & CDSL on February 21, 2023.

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE RIGHTS EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGES ONLY IN DEMATERIALISED FORM. DISCLAIMER CLAUSE OF SEBI: It is to be distinctly understood that the submission of the Letter of Offer to SEBI should not in any way deemed or construed that the

Letter of Offer has been cleared or approved by SEBI. The investors are advised to refer to the Letter of Offer for the full text as provided in "Other Regulatory and Statutory Disclosures - Disclaimer Clause of SEBI" on page 207 of the Letter of Offer. DISCLAIMER CLAUSE OF BSE (THE DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by BSE should not, in anyway, be

deemed or construed that the Letter of Offer has been Cleared or approved by BSE; nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The Investors are advised to refer to the full text of the Disclaimer clause of BSE as provided in 'other Regulatory and Statutory Disclosures - Disclaimer Claus of BSE" on page 211 of the Letter of Offer. Unless otherwise spaced, all capitalised terms used herein shall have the same meaning ascribed to such terms in the Letter.

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY. COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

LEAD MANAGER TO THE ISSUE SRUIAN ALPHA CAPITAL ADVISORS

SRUJAN ALPHA CAPITAL ADVISORS LLP Registered Office: 112A, Arun Bazar, Swami C 101, 1st Floor, 247 Park, L.B.S. Vivekananda Road, Malad West, Mumbai-400064 Marg, Vikhroli (West), Mumbai-400083 Maharashtra

Correspondence Address: 824 & 825, Corporate | Tel: +91 22 49186200/ Avenue, Sonawala Rd. opposite Atlanta Centre. Sonawala Industry Estate, Goregaon, Mumbai-

Tel: +91-22-4016 7322 E-mail: pil.rightsissue@srujanalpha.com Website: www.srujanalpha.com Contact Person: Mr. Jinesh Doshi LLPIN No.: AAW-1680 SEBI Registration No.: INM000012829

REGISTRAR TO THE ISSUE

LINKIntime

LINKINTIME INDIA PRIVATE LIMITED Maharashtra, India

+91 8108114949 Email: pacific.rights@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in

Investor grievance email: pacific.rights@linkintime.co.in SEBI Registration Number: INR000004058

PACIFIC INDUSTRIES LIMITED

Mr. Sachin Shah, Company Secretary and Compliance Officer Registered Office: Survey No. 13, National Highway 48, Kempalinganahalli Village, Nelamangala Taluk, Bangalore (R) 562123

Corporate Office: Village Sapetia, Brahmano Ka Guda, Bedla, Udaipur 313004, Rajasthan. Telephone: +91-294-2440196/2440388/2440934 |

0807723004/77255974 E-mailid: pilnorth@pacificgranites.com | pacificind@rediffmail.com Contact Person: Mr. Sumeet Deshpande | pilnorth@pacificgranites.com | pacificinvestor@rediffmail.com Website: www.pacificindustriesltd.com Corporate Identification Number: L14101KA1989PLC062041

For Pacific Industries Limited

On behalf of Board of Directors Place: Udaipur

Date: February 22, 2023

financialexp.epap.in

Company Secretary and Compliance Officer

Sachin Shah

PACIFIC INDUSTRIES LIMITED has filed a Letter of Offer with BSE, the designated stock exchange. The Letter of Offer is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, and BSE at www.bseindia.com, the website of the Lead Manager to the Issue, i.e., Srujan Alpha Capital Advisors LLPat www.srujanalpha.com, website of the company at www.pacificindustriesItd.com and website of the Registrar at www.linkintime.co.in. Investors should note that investment in equity shares involves a degree of risk and for details relating to the same, please see the section entitled "Risk Factors" on page 24 of the Letter of Offer. The Rights Entitlements and the Rights Equity Shares have not been and will not be registered under U.S Securities Act and may not be offered, sold, resold or otherwise transferred within the United States. except in transaction not subject to, or exempt from the registration requirements of the US, Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Rights Entitlements and the Rights Equity Shares are only being offered and sold outside the United States in offshore transactions in compliance with Regulation 5 under the US. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. The RightE ntitlements and the Equity Shares may not be re-offered, re-sold, pledged or otherwisetransferred except in an offshore transection in accordance withRegulation \$ under the U.S. Securities Act. The offering to which the Letter of offer relates is not, and under no circumstances is to be construed as, an offering of any Rights Equity Shares or the Rights Entitlement for sale in the United States or as a solicitation therein of an offer to buy any of the Rights Equity Shares or Rights Entitlement. There is no intention to register any portion of the Issue of any of the securities described herein in the United States or to conduct a public offering of securities in the United States. Accordingly, the Issue Documents and the Application Form should not be forwarded to or transmitted in or to the United States.

NOTICE

Plan(s), subject to availability of *distributable surplus, with the Record Date as Monday, February 27, 2023.

Notice is hereby given that the Board of Directors of IDFC AMC Trustee Company Limited (Trustee to IDFC Mutual Fund) has approved the declaration of the following dividend under the Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Scheme(s)/

Scheme(s) Name	Plan(s)	Option(s)	Quantum of Dividend* (Rs. per Unit)	NAV (in Rs.) Per Unit as on February 21, 2023
IDFC Equity Savings Fund	Regular	Monthly IDCW	0.059	14.082
IDFC Equity Savings Fund	Direct	Monthly IDCW	0.064	15.239
IDFC Arbitrage Fund	Regular	Monthly IDCW	0.0548	13.0542
IDFC Arbitrage Fund	Direct	Monthly IDCW	0.0582	13.8525
IDFC Regular Savings Fund	Regular	IDCW	0.0558	13.2859
IDFC Regular Savings Fund	Direct	IDCW	0.0620	14.7651
AND CONTROL OF THE PROPERTY OF	NAME OF TAXABLE PARTY.	The state of the s	The state of the s	The second second second

Face Value per unit is Rs. 10/-.

Declaration of Dividend:

 * TDS and other statutory levies (if any) shall be levied on the amount received by the investor. Considering the volatile nature of markets, Trustee reserves the right to restrict the quantum of dividend upto the per unit distributable surplus available on the Record Date in case of

If in any case the Record Date falls on a non-business day, the immediately following business day shall be deemed to be the Record Date. All investors whose names appear in the register of unit holders of the Scheme(s)/Plan(s)/Option(s) as on the close of the record date will be eligible to receive the dividend.

Pursuant to the payment of dividend, NAV of the Scheme(s)/ Plan(s)/ Option(s) will fall to the extent of payout and statutory levy (if any).

Date: February 22, 2023

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

This is only anAdvertisement for the information purpose and not for an offer document Announcement. Not for Publication, distribution, or release, directly or indirectly in the United States of America or otherwise outside India. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the letter of offer dated Friday, January 13, 2023('Letter of Offer') filed with Calcutta Stock Exchange Limited, the stock exchange where the Equity Shares of the Company are presently listed (BE) and Securities Exchange Board of India ('SEBI').

FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF



PREMIER ROAD CARRIERS LIMITED CIN: L63090WB1968PLC027309

Our Company was incorporated on June 11, 1968, as a private limited company, under the name and style 'Premier Road Carriers Private Limited' under the provisions of the Companies Act, 1956, with the Registrar of Companies, Kolkata, West Bengal, Our Company was converted into a Public Limited Company and the name of our Company was changed to "Premier Road Carriers Limited", and a Certificate of Incorporation consequent upon conversion to public limited company was issued by the Registrar of Companies, Kolkata, West Bengal on August 26, 1978. For further information kindly refer to the section titled 'General Information' beginning on page 33 of this Letter of Offer.

> Registered Office: 14th Floor, Suite No. 1405, Om Towers, 32 Chowringhee Road, Kolkata - 700071, West Bengal, India; Corporate Office: 901/ 918, B Wing, Dalamal Tower, Nariman Point, Mumbai - 400021, Maharashtra, India; Contact Number: +912267740623; Contact Person: Mr. Agnivesh Moreshwar Sathe, Company Secretary & Compliance Officer; Email-ID: info@prclimited.co.in; Website: www.prclimited.co.in;

> > FOR PRIVATE CIRCULATION TO THE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY

THE PROMOTERS OF OUR COMPANY ARE MR. YASHU GUPTA, MR. VIJAY KUMAR GUPTA, MR. KARAN GUPTA, MS. SUSHMA GUPTA, MS. SMRITI GUPTA, MS.

DILIGENT INVESTMENT LIMITED, M/S PREMIER AUTO FINANCE LIMITED, M/S PREMIER ENCLAVE PRIVATE LIMITED, M/S PREMIER ROAD SERVICE LIMITED RIGHTS ISSUE OF UP TO 52.12.500 (FIFTY-TWO LAKHS TWELVE THOUSAND AND FIVE HUNDRED) EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10.00/- (RUPEES TEN ONLY)

('EQUITY SHARES') EACH AT A PRICE OF ₹10.00/- (RUPEES TEN ONLY) PER RIGHTS SHARE (AT PAR WITH THE EXISTING FACE VALUE OF THE EQUITY SHARES) ('ISSUE PRICE') ('RIGHT SHARES') FOR AN AMOUNT AGGREGATING UPTO ₹521.25 LAKHS (RUPEES FIVE CRORES TWENTY-ONE LAKHS TWENTY-FIVE THOUSAND ONLY) ON A RIGHTS ISSUE BASIS TO THE ELIGIBLE SHAREHOLDERS OF PREMIER ROAD CARRIERS. LIMITED ("COMPANY" OR "ISSUER") IN THE RATIO OF 1 (ONE). RIGHT SHARE FOR EVERY 1 (ONE) EQUITY SHARES HELD BY SUCH ELIGIBLE SHAREHOLDERS AS ON THE RECORD DATE, FRIDAY, JANUARY 13, 2023. ("ISSUE"). THE ISSUE PRICE AT PAR WITH THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE. FOR FURTHER DETAILS, KINDLY REFER TO THE SECTION TITLED 'TERMS OF THE ISSUE' BEGINNING ON PAGE 134 OF THIS LETTER OF OFFER. THE ISSUE PRICE OF ₹10.00/- (RUPEES TEN ONLY) PER RIGHT SHARE ISSUED IN 1 (ONE) RIGHTS ENTITLEMENT, ISSUED AT PAR WITH THE FACE VALUE OF THE

EQUITY SHARES IS PAYABLE BY THE APPLICANTS IN FULL AT THE TIME OF MAKING AN APPLICATION IN THIS ISSUE.

BASIS OF ALLOTMENT

The Board of Directors of Premier Road Carriers Limited, wishes to thank all its members and investors for their response to the Issue of Rights Shares, which opened for subscription on Tuesday, January 24, 2023, and closed on Wednesday, February 01, 2023, with the last date for the market renunciation of the Rights Entitlement being Friday, January 27, 2023. The details of Applications received, is scheduled as under:

		MOUNT	icinity				Neiu	IIIus			1 3
Particulars	Total ASBA Applications received	Application Banked but not in bid data file	Not Banked Enteries	Valid ASBA applications		Not A Eligible Equity Shareholders	Application Through Third Party	Application	Application Banked but not in		Net Valid Applications
	received	in ord data file		(A)		Of The Company			bid data file		
		(A) (B)		(B)				(C)			
Number of Applications received	*116	0	0	116	0	94	0	12	0	106	10
Number of Right Shares applied for	5239470	0	0	5239470	0	24367	0	1103	0	25470	5214000
Total Amount received for the said application	52394700.00	0	0	52394700.00	0	243670.00	0	11030.00	0	254700.00	52140000.00

#The total number of valid applications aggregated to 100% (100.52 Percent of total number of Rights Share allotted under the Issue, whereas the total number of net subscriptions is

* 5 application for 44,50,000 equity shares are through Non-ASBA against the conversions of Loan.

In accordance with the Letter of Offer and based on the basis of allotment being finalized on Tuesday, 14th February, 2023, in consultation with the Issuer Company, Lead Manager, the Registrar, and CSE, the Designated Stock Exchange for the Issue, the Company has onTuesday, 14th February, 2023, allotted 51,12,500 (Fifty One Lakh Twelve Thousand Five Hundred)fullypaid-upRights Shares to the successful applicants. We hereby confirm that all the valid applications considered for Allotment.

1. Basis of Allotment

Applications received		ns received		Number of Equity Shares Accepted and Allotted against Rights Entitlement (A)			Number of Equity Shares accepted against Additional Rights applied (B)			Total Rights Shares Accepted and Allotted (A+B)		
Category	Number	*	Number	Amount	%	Number	Amount	*	Number of Rights Shares	Amount	%	
Eligible Shareholders	9	90.00%	2074800	2074800.00	89.81%	2897200	28972000.00	99.83%	4972000	49720000.00	95.39%	
Renouncees	1	10.00%	235450	2354500.00	10.19%	5050	50500.00	0.17%	240500	2405000.00	4.61%	
Total	10	100.00%	2310250	23102500.00	100.00%	2902250	29022500.00	100.00%	5212500	52125000.00	100.00%	

Including partial acceptance cases.

I FAD MANAGER TO THE ISSU

Intimations for Allotment/refund/rejection cases: The dispatch of allotment advice cum refund intimation and question for the rejection, as applicable, to the investors vide email has been completed on Tuesday, 14/02/2023. The instructions to (i) Kotak Mahindra Bank Limited ('Bankers to the Issue') for processing refund NACH/NEFT/RTGS/direct credit for Application using SCSBs for the unblocking fund in case of ASBA Applications were given on Tuesday, 14/02/2023. The Listing Application with CSEwas executed Tuesday, 21/02/2023. The credit of Equity Shares in dematerialized form to respectively demat accounts of allottees had been completed with the CDSL and NSDL on or before Friday. 24/02/2023. No physical Equity Shares were tendered in the Rights Issue. Pursuant to the listing and trading approvals granted by CSE, the Rights Shares Allottedin the Issue are to commence trading on CSEfrom Tuesday, 28/02/2023. In accordance with the SEBI circular bearing reference number 'SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2020/13' dated January 22, 2020. the request for the extinguishment of rights entitlement had been sent to the Depositories on Monday, 27/02/2023.

DECLAIMER CLAUSE OF CSE (DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distantly understood that the permission given by CSE should not, in anyway, be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by CSE, nor does it certify the correctness or completeness of any contents of Letter of Offer. The investors are advised to refer to the Letter of Offer in the foil text of the 'Disclaimer Clause of CSELimited'on the page 128 of the Letter of Offer.

REGISTRAR TO THE ISSUE

Vijay Kumar Gupta

Managing Director

LEAD MANAGER TO THE 1350E	
FREMIER 5	
PREMIER ROAD CARRIERS LIMITED Corporate Identification Number:L63090WB1968PLC027309; Registered Office: 14th Floor, Suite No. 1405, Om Towers, 32 Chowringhee Road Kolkata - 700071, West Bengal India; Corporate Office: 901/ 918 B Wing, Dalamal Tower, Nariman Point, Mumbai – 400021, Maharashtra, India; Contact Number: +912267740623; Contact Person: Mr. Agnivesh Moreshwar Sathe, Company Secretary and Compliance Officer; Email-ID: info@prclimited.co.in; Website: www.prclimited.co.in;	PURVA SHAREGISTRY (INDIA) PRIVATE LIMITED Unit No. 9, Ground Floor, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel East, Mumbai- 400011, Maharashtra, India; Contact Details; + 91-22-2301 2518 / 6761; Website: www.purvashare.com; E-mail ID/ Investor Grievance ID: support@purvashare.com; Contact Person: Ms. Deepali Dhuri; SEBI Registration Number: INR000001112; Validity: Permanent Investor may contact the Registrar to Issue/ Compliance Officer in case of any Pre-Issue/Post-Issue related problems such as non-receipt of Allotment advice/demat credit etc.

Investors may contact the Registrar or the Company Secretary and Compliance Officer for any pre-Issue or post Issue related matter. All grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar, with a copy to the SCSBs giving full details such as name, address of the Applicant, contact number(s), e-mail address of the Sole/ first holder, folio number or demat account number, number of Rights Shares applied for, amount blocked, ASBA Account number, and the Designated Branch of the SCSBs where the

Application Form or the plain paper application, as the case may be, was submitted by the Investors along with a photocopy of the acknowledgement slip. THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY. For Premier Road Carriers Limited

Place: Mumbai Date: 22nd February 2023

Director Identification Number: 00798748 The Letter of Offer is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in, BSE at www.bseindia.com, CSE at www.cse-india.com, PRCL at www.prclimited.co.in, Registrar at www.purvashare.com, and Lead Manager www.capitalsguare.in accessible at https://www.purvashare.com/rights-issue/input-form.php. Investor should note that investment in Equity Shares involves a high degree of risk and for details of risk and for details relating to the same, please see the section entitled 'Risk Factor' beginning on page 19 of the Letter

under any securities laws of any state or other jurisdiction of the United States and may not be offered, sold, resold, allotted, taken up, exercised, renounced, pledged, transferred or delivered, directly or indirectly withinUnited States or to, or for the account or benefit of U.S. person (as defined in regulation except for this purposes, U.S. Persons include person who would otherwise have been excluded from such term solely by virtue of rule 902(K)(1)(VIII)(B) or Rule 902(K)(2)(I), except pursuant to the exemption from, or in transaction not subject to, the registration requirement of U.S. Securities Act and in compliance with any applicable securities laws of any state or other jurisdiction of the United States. Accordingly, the Rights Entitlement and Rights Shares were offered and sold (i) in offshore transaction outside in the United States to the non U.S. person in compliance with the Regulation S to the Existing Shareholder located in the Jurisdiction where such offer and the state of Rights Shares is permitted under law of such jurisdiction, and (ii) in the United States to U.S.QIBs and are also Qualified Purchasers pursuant to applicable exemptions under the U.S Securities Act and Investment Company Act. There will be no public offering in the United States. The Rights Shares and Rights Entitlements are not transferable except in accordance with the restrictions.

The Rights Entitlements and the Rights Shares have not been, and will not be, registered under the United States Securities Act of 1933, as amended (the 'US Securities Act') or

ज्या कोणासह संबंधित आहे ते

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. जितेंट

रामजीभाई शाह व स्वर्गीय श्रीमती भारती

जितेंद्र शाह हे फ्लॅट क्र.बी/२०३, २रा

मजला, इमारत क्र.ई-१८/१९, योगी गुरुकृपा

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., योगी

नगर, एक्सर रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-

४०००९१, क्षेत्रफळ ६३० चौ.फु. बिल्टअप

क्षेत्र, प्लॉट सीटीएस क्र.१२७३ए, गाव एक्सर,

तालुका बोरिवली, नोंदणीकृत जिल्हा व

उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील

जागेचे मुळ संयुक्त मालक होते. श्रीमती

भारती जे. शाह यांचे ०७.०८.२०१४ रोजी

निधन झाले, त्यांच्या पश्चात **श्री. जितेंद्र आर**

शाह (पती), श्रीमती कृपा विपुल खारा

(विवाहीत मुलगी), श्रीमती रिना सौरभ

जोबालिया (विवाहीत मुलगी) व श्री.

विरल जे. शाह (मुलगा) हे वर नमुद मयताचे

कायदेशीर वारसदार आहेत. उपरोक्त कायदेशीर

वारसदारांनी दिनांक ०५.०८.२०१७ रोजीचे मुक्तता

करारनामा आणि बक्षीस खरेदीखत मुलगा **श्री**.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर फ्लॅट, कायदेशी

वारसाहक व अन्य इतर संबंधित दस्तावेज व

जागा किंवा भागाबाबत अधिकार, हक्क, हित,

विक्री, तारण, अधिभार, जप्ती, मालकी हक

दावा, लिस पेन्डन्स, विक्री, तारण, भाडेपट्टा

मागणी असल्यास त्यांनी खालील

स्वाक्षरीकर्त्यांच्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन

तारखेपासून **७ दिवसांत** कागदोत्री पुराव्यांसह

लेखी स्वरुपात त्यांचे दावा व आक्षेप सादर

करावेत. विहित कालावधीत कोणताही दावा/

आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल

की, वर नमुद फ्लॅट सर्व अधिभारापासन मक्त

आहे आणि असे दावा विनाशर्त त्याग व स्थगित

सही/-

निकीता मेहता ॲण्ड असोसिएटस

वकील उच्च न्यायालय, मुंबई

ई-मेल: mehtanikita99@gmail.com

दिनांक:२३.0२.२0२३

केले आहेत असे समजले जाईल.

विरल जे. शाह यांच्या नावे केले.

PUBLIC NOTICE

गोरेगाव येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालय

दिंडोशी दिवाणी दावा क्र.६७६/२०२०

दिवाणी प्रक्रियेचा सांकेतांक १९०८, उच्च न्यायालय कायदा २०१५ चे व्यावसायिक न्यायालय, व्यावसायिक

विभाग व व्यावसायिक अपिलीय विभाग यांचे कलम ६ अन्वये व्यावसायिक विवादाबाबत दावा प्रकरणाव

बँक ऑफ इंडिया, बँक सहकारी संस्था, बँकिंग कंपनी (उपक्रमाचे प्राप्ती व हस्तांतरण) कायदा १९७० चे कायद ५ अंतर्गत स्थापन, मुख्य कार्यालय-स्टार हाऊस, सी-५, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व)

विरूद्ध

१) मे. मुजाहिद शेख ट्रॅव्हल्स, भागीदारी संस्था, पत्ता: खोली क्र.१९९, यमुना सोसायटी, सागर नगर

श्री. मुजाहिद फतेह शेख,
 मे. मुजाहिद शेख ट्रॅव्हल्सचे मालक, वय ज्ञात नाही, भारतीय नागरिक, पत्ताः खोली क्र.१९९, यमुन

सोसायटी, सागर नगर, महापालिका शाळेजवळ, अप्पर डेपोपाडा, पार्क साईट, विक्रोळी (प.), मुंबई

नोंद असावी की, खालील सहाय्यतेकरिता वरनामित फिर्यांदीद्वारे ३१.०३.२०२३ रोजी स.११.००वा. न्यायाल

कक्ष क्र.०५ मध्ये न्यायाधिश **श्री.ए.व्ही. धुलधुले** यांच्या अखत्यारीत सदर न्यायालय चालविले जाईल.

अ. असे की, प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे सदर दावा दाखल केल्याच्या तारखेपासून संपुर्ण रक्कम आणि/किंवा मुक्ततेपर्यंत याचिकेचे प्रकरण ''एल'' मध्ये फिर्यादींचे दावा तपशीलानुसार रक्कम रु.२,७९,४९६.४८ (रुपये दोन लाख एकोणऍशी हजार चारशे शहाण्णव आणि पैसे अट्टेचाळीस फक्त)

आणि २% दंडात्मक व्याजासह उर्वरित मासिकासह १०.९०% प्रतिवर्ष दराने रक्कम एसआरटीओ कर

असे की, येथे घोषित करण्यात यावे की, नोंदणी क्र.एमएच-0३-बीसी-१६७१ धारक चारचाकी (कार

मारुती डिझायर टूर एलडीआय या गाडीचे वैध तारणाद्वारे प्रतिभूत असलेले उपरोक्त कर्जसंदर्भात फिर्यादींचे

असे की. न्यायालयाच्या आदेश व निर्देशनाअंतर्गत प्रतिवादींच्या मालकीची नोंदणी क्र.एमएच-03-

बीसी-१६७१ धारक चारचाकी (कार) मारुती डिझायर टूर एलडीआय या गाडीचे तारण करावे आ

विक्री प्रक्रिया करून फिर्यादींकडे हस्तांतरीत करावी किंवा वरील विनंती अ मध्ये दावा केलेले रकमेर

दाव्याची सुनावणी व अंतिम निकाल प्रलंबित असताना फियोटींना त्यांचे दावा पुर्ण करण्यासाठी किंव निव्वळ विक्री प्रक्रियेवर आलेला खर्च आणि विक्री करण्याचे अधिकारासह दिवाणी प्रक्रियेचा सांकेतांव

१९०८ चे आदेश एक्सएल नियम १ अन्वये सर्व अधिकारासह नोंदणी क्र.एमएच-०३-बीसी-१६७१

धारक चारचाकी (कार) **मारुती डिझायर टूर एलडीआय** या तारण गाडीचे रिसीव्हर म्हणून योग्य व्यक्ती

दाव्याची सुनावणी व अंतिम निकाल प्रलंबित असताना प्रतिवादींना स्वत: किंवा त्यांचे चाकर व प्रतिनिधी

यांना नोंदणी क्र.एमएच-0३-बीसी-१६७१ धारक चारचाकी (कार) मारुती डिझायर टूर एलडीआय

हे वाहन असलेले जंगम मालमत्ता तसेच संपुर्ण स्थावर मालमत्तेसंदर्भात कोणतेही तृतीय पक्ष अधिका

निष्पादन आणि कोणताही व्यवहार, निवारण, हस्तांतरण करण्यापासून सदर न्यायालयाने आदेश किंव

क. असे की, वरील विनंती (ड) व (इ) मधील अंतरीम व अधअंतरीम सहाय्य फिर्यादींना मान्य करावे.

ग. प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुसार अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे.

((शिक्का)

३११, वर्मा चेंबर, ३रा मजला, ११, होमजी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१.

ई-मेल:<u>anantshinde.advocate@gmail.com</u>

आणि अन्य इतर योग्य असेल त्याप्रमाणे किंवा कोर्ट रिसीव्हरची नियुक्ती करण्यात यावी.

हापालिका शाळेजवळ, अप्पर डेपोपाडा, पार्क साईट, विक्रोळी (प.), मुंबई-४०००७९.

मुंबई-४०००५१ आणि त्यांचे शाखा कार्यालयापैकी एक आर.एन. मार्ग शाखा, ४४, आर.एन. मार्ग,

It is hereby informed for the nowledge of public that **Mr. ANIL** YASHWANT VICHARE (Since Decease ied intestate on 13-05-2018) & owner one Innova Motor Vehicle No. MH-04-DZ **1233** has expired on Jan. 2023. I Mrs. SONAL ANIL VICHARE

resident at A/302, Heritage Parady 2, M.G. Cross Road No.1, Sai Nagar, Kandivali West, Mumbai-400067 being the successor to the abovementione contend intend to use the permit and accordingly. I have applied to the appropriate authority / Regional Transport Office / Regional Transport Authority for he transfer of permit in my name.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की

आमचे अशिल **श्रीमती उषा भरत मेहता व श्री**

भरत मनसुखलाल मेहता हे निवासी मालमत्त

अर्थात **फ्लॅट क्र.२०४, २रा मजला, सरिता**

वसंत कॉम्प्लेक्स को-ऑप.हौ.सो.लि.

महावीर नगर, कांदिवली (पश्चिम), मुंबई-

४०००६७ (सदर फ्लॅट) या जागेचे मालक असून

त्यांनी आमच्याकडे असे प्रस्तुत केले आहे की,

सदर फ्लॅटचा मुळ करारनामा अर्थात **(१) मे. रेणुका**

बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स प्रा.लि. आणि श्री

अनिल पी. धाबालिया व श्रीमती कलावर्त

पी. धाबालिया यांच्या दरम्यान झालेला मदांकीत

त्र नोंदणीकृत मुळ करारनामा त्यांच्या ताब्यातून

हरवला आहे. माझे अशील हे सदर फ्लॅटचे

अधिकारात वारसदार आहेत. करारनामा हरवलेबाब

गरकोप पोलीस ठाणे येथे दिनांक २०.०२.२०२३

रोजी दु.०३:१४:२९वा. नोंद करण्यात आली आणि

गाबाबत त्यांच्याकडून प्रमाणपत्र क्र.१६१३७-

कोणा व्यक्तीस सदर उपरोक्त फ्लॅट. मालमत्ता किंवा

भागावर विक्री. अदलाबदल, वारसाहक, कायदेशीर

हक, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी

अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही

अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास

त्यांनी सर्व पष्ट्यर्थ सत्य दस्तावेज व आवश्यक

ाराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सचना प्रकाशनापास-

१४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त

हेतल आर. चोथानी-वकील, उच्च न्यायलय,

दी लिगल सोल्युशन्झ+, डी-१०४, अंबिका

दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-

४००१०१ यांच्याकडे कळवावे. अन्यथा असे टावे

केंवा आक्षेप असल्यास ते सोडन दिले आहेत असे

समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांव

बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व

अधिभारापासन मक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या

सदर अनुसुचीत फ्लॅटच्या अधिकाराच्या आधारावर

दी लिगल सोल्युशन्झ+करिता

हेतल आर. चोथानी

प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक

वकील/भागीदा

व्यवहार सुरू करतील.

दिनांक: २२.०२.२०२३

केनरा बैंक Canara Bank

खारघर शाखा: ओ, दुकान क्र.१,२,३, स्वर्ण इमारत, सेक्टर-७, हिरानंदानी समोर, खारघर, नवी

मुंबई, महाराष्ट्र-४१०२१०.

ताबा सूचना (नियम १३(४)) (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड

रनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत **कॅनरा बॅक. पनवेल** शाखे^{न्}

प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एम्फोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहबाबित कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ०३.०८.२०२२ रोजी वितरीत केलेल्या मागणी

सूचनेनुसार कर्जदार श्री. अरुण नरेश पाटील, २२ वाकडी, मराठी शाळेजवळ, तालुका पनवेल, जिल्हा

रायगड, मुंबई–४१०२०६ यांना कर्ज सुविधेसंदर्भात सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देर

क्षम रू.५,६१,०२४.४५ (रूपये पाच लाख एकसष्ट हजार चोवीस आणि पैसे पंचेचाळीस फक्त) तरे

कर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकत्यांनी सदर कायदचाच्या कलम १३(४) सहवाचिता

सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ८ व ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्य

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणता

व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **कॅनरा बँक. पनवेल** यांच्याकडे

रू.५,६१,०२४.४५ (रूपये पाच लाख एकसष्ट हजार चोवीस आणि पैसे पंचेचाळीस फक्त) तसेच त्यावरीत

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्य

स्थावर मालमत्तेचे वर्णन

श्री. अरुण नरेश पाटील व श्री. रोशन कचर पाटील या तारणकत्यांच्या नावे असलेले निवासी कार्यालय एएन. ए/६, यशोकिरण को.हौ.सो.लि. हौसिंग कॉलनी, लोखंडी पाडा, सावरकर चौक, जुना पनवेल,

ऱ्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.

त्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी रक्कम जमा करावी.

जिल्हा रायगड, मुंबई-४१०२०६ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

ठिकाण: मुंबई

काराअंतर्गत खाली नमूद केलेल्या **ताबा २० फेब्रुवारी,२०२३** रोजी घेतलेला आहे.

सिंडिकेट Syndicate

Any person having any claim or objection in this regard, should within 15 lays from the publication of this notice peing fact to the notice of Regiona ransport Office/ Regional Transpor

Sd/-Mrs. Sonal Anil Vichare Address - A/302, Heritage Parady 2, M.G. Cross Road No.1, Sai nagar. Kandivali West, Mumbai--400067

तक्रार सादर : ३०.०१.२०२०

तजविजीकरिता समन्स.

तक्रार दाखल : १७.०३.२०२०

फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

हकमनामाद्वारे रोखण्यात यावे.

दाव्याच्या शुल्काकरिता

अनंत बी. शिंदे ॲण्ड कंपनी

१. मे. मुजाहिद शेख ट्व्हल्स

. श्री. मुजाहिद फतेह शेख

पाठविली जाणार नाही.

होईल.

संपर्क करावा.

२६३८२००.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २२ फेब्रुवारी, २०२३

फिर्यादींचे वकील

आज दिनांक १७ फेब्रुवारी, २०२३

आज दिनांक १७ फेब्रुवारी, २०२३

योजनेअंतर्गत सदर कर्जातील रक्कम फिर्यादींकडे जमा करावी.

जाहीर सूचना सर्व लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, माझे अशिल श्री. अजय कुमुद रावल,

ोथे सचना देण्यात येत आहे की **श्री आदमजी उमर बन्दकिया** है तीमती खातीजा आदमजी बन्दुकिया यांच्यासह (अ) 5.सी/२०८ (आकार), आकार साकार निराकार कोहौसोलि., रा. सदनिका क्र.०७, तिसरा मजला, विश्वभारती को.हौ.सो.लि., रामबाग लेन नं. ०४, कल्याण (प), जिल्हा : ठाणे. मौजे-चिकणघर येथील सर्वे नं. ९३ हिस्सा नं. १/२ मालमत्ता क्र. बी ाड, वर्सोवा, अंधेरी (प.), मुंबई-४०००६१ **(ब)** फ्लॅट क्र.र्स 90६ (मिद्धी), मिद्धी सिद्धी वृद्धी कोहीसोलिः, कल्याण कांम्प्लेक्स ग्रापी रोड, वर्सोवा, अंधेरी (प.), मुंबई-४०००६१ आणि (क लॅट क्र.४०४ए-४०४बी/इमारत क्र.६डी/ईएमपी (४८), एव्हरशाई-०१००२२५१७०० क्षेत्रफळ ३३० चौ. फुट मोजमापाचा. सदर सदनिका हि माझ्या अशिलांनी श्री. पट्टियात अचूतन यांचे कडून नोंदणीकृत दस्त क्र. ७२५७/२००६ दिनांक : ०४/१२/ हेली टॉवर्स कोहीसोलि., ठाकूर गाव, कोदिवली पुर्व, मुबई-४००१०१ वेथील जागेचे संयुक्त मालक आहेत, यांचे २४.११.२०२० रोजी निधन झाले. आता श्रीमती खातीजा आदमजी बन्दुकिया यांनी मयताचे शेअर्स व दावा आणि सोसायटीकडे अर्ज सादर केला २००६ रोजी कल्याण–१ येथिल कार्यालयात खरेदीखताने विकत घेतलेला आहे. व श्री. पट्टियात अचूतन यांनी सदरची सदनिका हि श्री. प्रभाकर यशवंत सुरतकर यांचे कडून विकत घेतली होती. सदर सदनिकेचा दिनांक : ०१/०९/१९७६ रोजीचा श्री. पट्टियात अचूतन यांनी आम्ही याञ्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मय श्री. प्रभाकर यशवंत सुरतकर (पहिले मालक) यांचे मधील खरेदीखताचा मूळ दस्त झेरॉक्स

आन्हा चान्दार, साबायटाच्या माडवल/ामळकतामयाल, मय सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वार किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंव भाक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसार** गोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स द हेतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा, गक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींर गागिवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप ग्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भाडवल/ मेळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकव भाज दिनांकीत २३ फेब्रुवारी, २०२३, मुंबई

> वकील उच्च न्यायाल कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास कोहौसोलि., इमारत क्र.१, सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१.

> > न्यायालय कथ्र क 🛝

शहर दिवाणी न्यायाल

फिर्यादींचे वकील

ठिकाण: मुंबई

फोर्ट, मुंबई-४००००१

३११, वर्मा चेंबर, ३रा मजला, ११. होमजी स्टीट

TCI INDUSTRIES LIMITED

Regd. & Corp. Off.: N. A. Sawant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai - 400 005. Tel.: 022-2282 2340 | Telefax: 022-2282 5561 | Email: tci@mtnl.net.in | Website: www.tciil.in

टपाल मतदानाची सूचना

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८. कलम ११० आणि इतर लाग तरतदी (कायदा

आणि त्यातील नियमाअंतर्गत तसेच ई–वोटिंगमार्फत टपाल मतदान संचालन/सर्वसाधारण

सभा घेण्याकरिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) आवश्यक परिपत्रके व विहित

ार्गदर्शनानसार, सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन

२०१५, भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सचिवप्रमाण-२ आणि इतर अन्य लाग्

कायदा व अधिनियमाअंतर्गत कंपनीने ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल ठेवीदार सहभागीदार किंवा

निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी बिगशेअर सर्विसेस प्रा.लि. (आरटीए) यांच्याकडे दिनांक १७

फेब्रुवारी, २०२३ रोजी (नोंद दिनांक) नोंद केलेले आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने २२ फेब्रुवारी,

२०२३ रोजी स्पष्टीकरण अहवालासह दिनांक ११ फेब्रुवारी, २०२३ रोजीची टपाल मतदान

कोविड-१९ प्रादुर्भावामुळे एमसीएने टपाल मतदान संचालन विद्युत स्वरुपाने सूचना पाठवून

घेण्यास कंपन्यांना अनुमती दिली आहे. तद्नुसार मुद्रांक शुल्क भरलेले व्यवसाय लिफाफे आणि टपाल मतदानपत्रिकासह सूचनेची वास्तविक प्रत सदर टपाल मतदानाकरिता सदस्यांना

अ) (१) अधिकृथ भागभांडवलाचे अ-वितरीत भागांचे पुर्नवर्गीकरण आणि तद्नुसार कंपनीचे

मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमधील भांडवल नियम बदलणे, (२) कंपनीचे आर्टिकल्स

ऑफ असोसिएशनमधील भांडवल नियम बदलणे आणि (३) दिनांक ११ फेब्रुवारी,

२०२३ रोजीच्या टपाल मतदान सूचनेत नमुद प्रमाणे कंपनीचे प्रवर्तक व प्रवर्तक समृह

आणि संबंधित पक्षकारांना खासगी आधारावर रेडिमेबल प्रिफरन्स शेअर्सचे वितरण करणे. ठरावांवर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात आलेल्या रिमोट ई-वोटिंग माध्यमातून विद्युत स्वरुपानेच (रिमोट ई-वोटिंग) मतदानामार्फत टपाल

ब) रिमोट ई-वोटिंग कालावधी शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३ रोजी स.९.००वा. प्रारंभ

क) रिमोट ई-वोटिंग कालावधी शनिवार, २५ मार्च, २०२३ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.

ड) सदर कालावधी दरम्यान ज्या सदस्यांची नावे नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, १७ फेब्रुवारी,

ई) रिमोट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास **कुमारी पल्लवी म्हात्रे,**

नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना त्यांचे मत रिमोट ई-वोटिंगने देता येईल.

अधिकार असणार नाही आणि सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

सदर कालावधी समाप्तीनंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग सुविधा बंद केली जाईल.

२०२३ रोजी ठेवीदाराद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य

सदर नोंद तारखेला एखादी व्यक्ती कंपनीचा सदस्य नसल्यास त्यांना सदर मतदान

सहाय्यक व्यवस्थापिका, एनएसडीएल, ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स

कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, ई-मेल:

evoting@nsld.co.in, टोल फ्री क्र.:१८००२२२९९० व १८००-२२-४४-३० येथे

विद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संबंधित

डीपी यांच्याकडे त्यांचा ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद करावा. सदस्यांनी प्रक्रियेदरम्यान पडताळणीकरिता विचारण्यात येणाऱ्या परिचयपत्राद्वारे आरटीएकडे त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक तात्पुरत्या स्वरुपात अद्यायावत करावेत. ई-मेल व मोबाईल क्रमांक तात्पुरत्या स्वरुपात

विद्युत पद्धतीने अद्यायावत करण्याची लिंक <u>https://www.bigshareonline.com/</u>

तसेच सदस्याने प्रथम सदस्याद्वारे स्वाक्षरी केलेले विनंती पत्राची प्रत तसेच ई-मेल, मोबाईल

सूचना (सूचना) वितरणाची प्रक्रिया कंपनीने पुर्ण केली आहे.

सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की:

मतदानाने ठरावावर विमर्ष केले जाईल.

मो .: ९८९२२७६१२६/९६१९१९५२१२/९८१९५०२४१

कंपनीच्या सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि ११० आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि २२ नुसार, सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक . एप्रिल २०२० आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक १८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक २ डिसेंबर २०२०, इतर परिएत्रक बाचा ३१ डिसेंबर २०२० दिनांक २३ जून २०२१ च्या सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२१ सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१ आणि र्वसाधारण परिपत्रक क्र. ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२ रोजी सहकार मंत्रालयान जारी केले (यापुढे एकत्रितपणे **एमसीए परिपत्रक** म्हणन संदर्भित), सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नियम ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोज **भएपत्रके, स्कृ**प सदामत), सिक्युराज्ञ अङ एक्त्वज बाङ जान इक्त्रया मध्यन २० (एतास्त्र) जाम्यतावा जन्न जन्यतात्व रिक्वायर्पेस्तु, विनियम, २०१५ (**रिक्स्टींग ऑन्टिन्येग**न) आणि इति रहत तामु कायदे, नियम आणि नियम (काही वैधानिक फेरफार किंवा त्यामध्ये सध्याच्या काळासाठी आणि वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार पुर्नअधिनियमांसह), कंपनीच्या

कंपनीच्या स्वतंत्र संचालक म्हणून शीमती दिपा हेतल हकानी (डीआयएन: ०७१५५३४७) यांची

कंपनीने बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३ रोजी वर नमूद केलेल्या एमसीए परिपत्रकानुसार केवळ ई-मेलद्वारे ट्याल मतदान सुचना पाठवणे पूर्ण केले आहे, ज्यांचे ईमेल पत्ते निश्चित तारखेनुसार म्हणजे शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी अन्यत्त हुए जाति जाति हुन्यत्त स्वता स्वता कार्या किया हुन्यत्त स्वता स्वता हुन्यत्त हुन्यत्त स्वता स्वता स्वत अनुपंगाने, टपाल मतदान सूचना आणि टपाल मतदान फॉर्म आणि भरणा केलेले व्यवसाय प्रतिसाद लिफाफा यांची जुरुगात, इतारा नायता चुराना जान द्वारा नायान कान जान नवार करारा व्यवसाय प्रतासा राज्यका पाया प्रत्यक्ष प्रत सस्याला पाठिवली गेली नाही. हप्पून, सस्यांना त्यांची संमती किंवा असहसत फक्त रिमोर ई-वीटिंग प्रणालीद्वारे कळवणे आवश्यक आहे. कंपनीने रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज

वेबसाइटवर टाकुन घोषित केला जाईल. स्टॉक एक्स्चेंजलाही निकाल एकाच वेळी कळवले जातील

. गाधीच नोंदणी केलेली नाही, ई-मेल नोंदणी करण्यासाठी आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स प्राप्त करण्यासाठी, खाली नमूद

भरलेला फॉर्म आयएसआर-१ जमा करून त्यांचा ई-मेल पत्ता कंपनीच्या कंपनी/नोंदणी आणि भाग हस्तांतर प्रतिनिधीला म्हणजेच लिंक इनटाईम प्रा.लि. कडे अपडेट करू शकतात. फॉर्म आयएसआर-१ कंपनीच्या वेबसाइटवर https://content.app-sou rces.com

ज्या भागधारकाचे शेअर्स डिमटेरिअलायझेशन स्वरूपात आहेत आणि त्यांनी अद्याप त्यांर

टपाल मतदान सूचना

. ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत नाहीत, त्यांनी नोट्स टू टपाल मतदान सूचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेचा संदर्भ

िरमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे सदस्यांना मतदान करण्याची पात्रता पडताळून पाहण्यासाठी निश्चित तारीख शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३ आहे. ज्या सदस्यांची नावे डिपॉझिटरीजने निश्चित तारखेला ठेवलेल्या सदस्यांच्या नोंटणीमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या नोंटणीमध्ये दिसतात त्यांनाच रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.

तिमान में निकार नामान्य विकास कराति हैं। सिमोट ई-वोटिंग कालावधी गुरुवार २३ फेब्रुवारी, २०२३ रोजी स.,००० पासून सुरू होईल आणि गुक्रवार २४ मार २०२३ रोजी सायं.५.०० वा. संपेल. रिमोट ई-व्होटिंग पध्दत त्यानंतर एनएसडीएल द्वारे अक्षम केले जाईल. ठरावाक एकदा सदस्याने मत दिल्यानंतर, त्यांना नंतर त्यात बदल करण्याची किंवा पुन्त मतदान करण्याची परवानगी दिलं जाणार नाही. टपाल मतदान सूचनेमधील नोट्स रिमोट ई-मतदानासाठी तपशीलवार प्रक्रिया/सूचना निर्दिष्ट करतात. कंपनीने श्री. हेमत शेट्ये (सदस्यत्व क्र.एफसीएस-२८२७ व प्रक्टिसचे प्रमाणपत्र क्र.१४८३) यांची नियुक्ती केली आहे मे. एचएसपीएन आणि असोसिएद्स एलएलपी चे भागीदार, कार्यरत कंपनी सचिव, टपाल मतदान प्रक्रिया आयोजित न. २..... करण्यासाठी तपासनीस म्हणून.

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाट वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करू शकता किंवा कु. सरिता मोटे यांना evotingnsdl.co.in वर विनंती पाठवा.

वास्तविक स्वरूपात शेअर्स । वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणारे भागधारक सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/MIRSD/ धारण करणारे भागधारक । वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणारे भागधारक सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/MIRSD/ MIRSD_RTAMB/P/CIR/ 2021/655 दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ रोजी नुसार योग्यरित्या

91341600969113653/uploads/ Images/PHYSICAL-SHAREHOLDERS- KYC-

गणधारणा करणारे भागधारक ई-मेल पत्ते अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी डीपींनी विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) सोबत त्यांचे ई-मेल नोंदणी/अपडेट करावे

दिनांक : २३ फेब्रुवारी, २०२३ अजवेंद्र प्रताप जैन सीएस आ<u>णि मुख्य</u> अनुपालन अधिकारी

ॲड. सौ. सुजाता म्हात्रे पत्ता — लक्ष्मण निवास, पहिला माळा, पुष्पराज हॉटेल जवळ, जोशी बाग, कल्याण (प).

<u>जाहिर नोटीस</u>

काढण्याकरिता जात असतांना काटेमानिवली ते विञ्ठलवाडी दरम्यान माझे अज्ञिलांकडून कडून

गहाळ झालेला आहे. सदर कागद्पत्र गहाळ झाल्याची तक्रार श्री. अजय कुमुद रावल यांनी

कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे दिनांक : २०/०२/२०२३ रोजी नोंदवलेली असून तिचा

त्यांनी त्वरित वरील नमूद पत्त्यावर आणून द्यावी आणि भविष्यात सदर सदनिका खरेदी–विक्री

बाबत कोणास काही आक्षेप किंवा हरकत असेल तर त्यांनी त्वरित हि नोटीस प्रसिद्ध

झाल्यापासून ०७ दिवसांच्या आत कळवावे आणि तसे न केल्यास कोणचाही काहीही आक्षेप

किंवा हरकत नाही असे समजले जाईल व नियोजित व्यवहार करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा दिनांक : ०१/०९/१९७६ रोजीचा दस्त हा मूळ दस्त कोणासही मिळाल्यास

मालमत्ता तक्रारी रजिस्टर क्रमांक .०२४४/२०२३ असा आहे.

प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज लिमिटेड

नौंबणीकृत कार्बालय: १०५/१०६, तळमजला, ड्रॉम स्केअर, दालिया इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिक रोडच्या बाहेर, अंधेरी (पश्चिम), मुबर्च – ४००० ५२. **दूरावनी:** २२२-६८२३ ९०००/९००१ सीआयण्दा : एलार-१०० राम्पण्य-००७/भिएलसी१७४१४७; इंमेल आयडी: investorservice@prozoneintu.com; वेबसाइट: www.prozoneintu.com,

अ.क्र. ठरावाचा प्रकार ठरावाचे वर्णन

रदस्यांना यादारे कळविण्यात येते की:

डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा प्रदान केली आहे. स्पष्टीकरणात्मक विधानासह उपरोक्त सूचना कंपनीच्या वेबसाइटवर (www.prozoneintu.com), स्टॉक एक्स्वेंजच्

वेबसाइटवर उपलब्ध आहे जिथे कंपनीचे इक्तिटी शेअसे सूचीबद्ध आहेत म्हणजे बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com)

टपाल मतदानाचा निकाल मंगळवार, २८ मार्च २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनी आणि ई-व्होटिंग एजन्सी

ई-मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत: मसीए परिपत्रकाच्या अनुषंगाने. भागधारकांना सचित केले जाते की त्यांनी त्यांचे ई-मेल आयडी अद्ययावत करावे ज्यांनी

UPDATION-9616350.pdf वर उपलब्ध आहे.

प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज लिमिटेडकरित

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Mr. Nandlal

H. Chhabria owner and member of Unit No. 16/B, situated at Ground Floor, Andheri Industrial Premises Cooperative Society Ltd. Plot No. 22, Shah Industrial Estate, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400 053 and holder of 05 Shares of Rs. 50/each bearing Share Certificate No. 20 having distinctive No. 100 to 104 (both inclusive) has lost the said Original Share Certificate and applied for the issuance of Duplicate Share Certificate to the Society Anybody having any claim/Objection should inform the undersigned within 15 days of this publication with documentary evidence, failing which the Society will issue Duplicate Share Certificate to the Member as requested. Any claim or objection received thereafter shall be ignored and treated as waived.

Date: 23.02.2023 Hon. Secretary Andheri Industrial Premises Co-op. Soc. Ltd.

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

A public notice is hereby given, that my client MR. MOSES PETER RODRIGUES, Owner of Shop No.17, Ground Floor, Admeasuring 185 Square Feet, Built up Area, i.e.17-19.78 Square Meters, Built-up Area, within Society known as "GORADIA APARTMENT CO.OP.HSG.SOC.LTD., bearing registration No.TNA/VSI/HSG/ TC/1695/1984, Dt:06-02-1984 constructed n N.A. Land bearing Survey No. 285 & 281, lying being and situated at Agashi Road, Opp. Vijaya Bank, Village VIRAR, Taluka Vasai, Virar (West), Dist Palghar-401303, That my client, in transit, while travelling by Autorikshaw to Virar Station at about 10.00 a.m. on dated 15-02-2023, have lost his ollowing Original Agreements Which was ENTERED into between

1] M/S.GORADIA CONSTRUCTION

BASSIEN AGRICULTURAL MULTI PURPOSE CO.OP.SOC.LTD., (Purchaser) Date : 30-06-1982

2]BASSIEN AGRICULTURAL MULTI PURPOSE CO.OP.SOC.LTD., (Seller)

SHRI SUDHIR LAXMAN HENDRE (Purchaser) Date not available and after tremendous search it was

untraceable. Now my client are going to dispose of the aforesaid Property to any prospective Buyer. Accordingly my client have already lodged property missing complaint at Virar Police Station on dated 21-02-2023, bearing Police F.I.R. complaint No. 471/2023. Whoever has found the same or have

any kind of right, title, claim, interest, lien on the aforesaid Property, shall come forward with their genuine objection within 15 days from the publication of this Notice, and contact to me on phone or in person at following address, Otherwise it shall be deemed and presumed that my client is free to sell/dispose the same at his will, and no claim shall be entertained after the expiry of Notice period.

Date: 23-02-2023

S.K.Khatri, Advocate High Court)
Flat No.3, Ground Floor Ambika Apartmen Next to Vartak Hall, Agashi Rd Virar (W), Tal:Vasai, Dist: Palghar-401303 Mob No. 9325973730

जीआय इंजिनीअरिंग सोल्यूशन्स लिमिटेड

सीआयएन: एल४०१०९एमएच२००६पीएलसी१६३७३१ नोंदणीकृत कार्यालय: ७३ए एसडीएफ-३, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. **कॉर्पोरेट कार्यालय:** बिल्डअप स्पेस/युनिट १३०८, अगरवाल कॉर्पोरेट हाईटस्, नेताजी सुभाश पॅलेस, न्यु दिल्ली-११००३४. दुर.:०२२-४४८८४४८८, फॅक्स:०२२-२८२९०६०३, ईमेल: investors@giesl.in, वेबसाईट: www.giesl.in

टपाल मतदान व ई-वोटिंग माहितीची सूचना कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ११० च्या अनुषंगाने, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि २२ सह वाचून वेळोवेळी सुधारित केल्या जाणाऱ्या सूचना याद्वारे देण्यात येत आहेत. दिनांक २२ फेब्रुवारी, २०२३ रोजी कंपनीने दिनांक २१ फेब्रुवारी, २०२३ रोजीचे पोस्टल बॅलट नोटिस इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे पाठवल्य आणि पूर्ण केले आहेत, ज्यांचे ईमेल आयडी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, मे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे नोंदणीकृत आहेत.

रिमोट ई-व्होटिंगद्वारे पोस्टल मतपत्रिकेद्वारे खालील ठरावांसाठी जीआय इंजिनीअरिंग सोल्यूशन्स लिमिटेड (कंपनी) च्य सदस्यांची मंजुरी मागितली जात आहे:

अ.क्र. ठरावांचे वर्णन

MANAPPURAM HOME

श्री. अभिषेक गोयल (डीआयएन:०६७८७०१८) यांची कंपनीचे संचालक म्हणून नियुक्ती श्री. अभिषेक गोयल (डीआयएन:०६७८७०१८) यांची पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) २८ डिसेंबर, २०२२ रोजीच्या आपल्या सामान्य परिपत्रक क.११/२०२२ दारे सर भागधारकांना पोस्टल बॅलेट नोटिससह सूचना पाठविण्याची मुदत ३० सप्टेंबर, २०२३ रोजीपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे नोटिसांच्या किंवा पोस्टल बॅलेट फॉर्मच्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्या जाणार नाहीत

सभासदांच्या मतदानाच्या अधिकारांची गणना त्यांच्याकडे असलेल्या इक्रिटी शेअर्सवर शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी कामकाजाच्या वेळेच्या समाप्तीपर्यंत केली जाईल, या उद्देशासाठी निश्चित केलेली कट-ऑफ तारीख आहे. सर्व सभासदांना ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल च्या सेवांचा सहभाग घेतला आहे. सदस्यांना विनंती आहे की ई-मतदान **गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३ (स.९.००वा**.)

रोजी सुरू होईल आणि **शुक्रवार, २४ मार्च, २०२३ (सायं.५.००वा.)** रोजी समाप्त होईल, त्यानंतर ई-मतदान मॉड्यूल कंपनीच्या संचालक मंडळाने (बोर्ड) कार्यरत कंपनी सचिव **मे. कुमार जी ॲण्ड कंपनी,** रिमोट ई-मतदान प्रक्रियेद्वारे पोस्टल मतपत्रिका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी छाननीकर्ता (तपासणीस) म्हणून यांची नियुक्ती केली आहे. पोस्टल बॅलेट नोटिस कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजे www.giesl.in आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्य

बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. पोस्टल बॅलटचा निकाल कंपनीच्या अध्यक्षांद्वारे शनिवार, २५ मार्च, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी स्टॉक एक्सचेंजवर जाहीर केला जाईल, जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध केले जातात आणि तपासणींच्या अहवालासह कंपनीची वेबसाइट म्हणजे www.giesl.in आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या वेबसाइटवर https://www.evoting.nsdl.com

वेबसाइटवर https://www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्सचेंजेस जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत जसे की

वर सुद्धा प्रकाशित केले जातील. ज्या सदस्यांनी आतापर्यंत त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही, त्यांना विनंती आहे की, त्यांनी कंपनी/आरटीएल थेट ई-मेल पाठवून त्यांचा ई-मेल पत्ता नोंदवावा

कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, तुम्ही शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि शेअरधारकांसाठी ई वोटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाह् शकता www.evotinc.nsdl.com च्या डाऊनलोड विभागात उपलब्ध आहे किंवा य क्रमांकावर कॉल करा: ०२२-४८८६७००० आणि ०२२-२४९९७००० किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठव जीआय इंजिनियरिंग सोल्यशन्स लिमिटेडकरित विशेष गुप्ता

तारीख: २२ फेब्रुवारी, २०२३ ठिकाण: दिल्ली

मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

सीआयएन: यु६५९२३केएल२०१०पीएलसी०३९१७९

युनिट ३०१-३१५, ३रा मजला, ए विंग, कनाकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३. संपर्क क्र.:०२२-६८१९४०००/०२२-६६२११००० ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड (एमएएचओएफआयएन)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूदप्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्य आत रक्कम जमा करण्यास सांगण्यात ओले होते. सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या *(नियम) ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** घेतलेल आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे.

अ. क्र.	, , , , , , , , , , , , , , , , , , , ,	ज्यावर हित केले आहे याबाबत प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक व थकबाकी रक्कम	ताबा दिनांक
	परमेश अप्पाराव सप्पाटा, पुरुषोत्तम अप्पाराव सप्पाटा, कमला अप्पाराव सप्पाटा, महेश किस्तय्या दुसा/ पीयु९०पीयुएलओएनएस०००००५००६१३१/ विरार	फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, गुदेली निवास, मार्के ण्डय मंदिराजवळ, पद्मा नगर, एच.क्र.९४८, सर्व्हे क्र.४८, हिस्सा क्र.१७, गाव कामतघर, न्यु कानेरी, तालुका भिवंडी– ४२१३०२.	१५.०२.२०२२ व रु.११३७३०९/-	२०.०२.२०२३
	•			

दिनांक: २३.०२.२०२३ सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाण: विरार मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

(पुर्वीची मनप्पुरम होम फायनान्स प्रा.लि.)

डीआयएन:००२५५६८९

क्रमांक, पॅन व क्लायंट मास्टरची स्व:साक्षांकीत प्रत, विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास एकत्रितपणे <u>investor@bigshareonline.com</u> वर पाउँवून विनंती करावी किंवा वास्तविक वरुपात भागधारणा असल्यास भागप्रमाणपत्राची प्रत द्यावी जेणेकरून आरटीएला ई-मेल व मोबाईल क्रमांक तात्परते नोंद करता येईल ज्यामळे विद्यत स्वरुपाने यजर आयडी व पासवर्ड यासह रिमोट ई-वोटिंग माहिती आणि टपाल मतदान सूचना वितरण करणे शक्य होईल. तथापि विद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी सदर माहिती स्थायी अद्यायावत करण्यासाठी त्यांचे डीपीसह ई–मेल व मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा नोंद करून

InvestorRegistration.apsx वर उपलब्ध आहे.

सदर सूचना कंपनीच्या <u>www.tciil.in</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> तसेच बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदर सूचनेत नमुदप्रमाणे ठरावाबाबतचा निकाल घोषित झाल्यास, तपासनीसांच्या अहवालासह बीएसई लिमिटेडकडे सोमवार, २७ मार्च, २०२३ रोजी कळविले जाईल आणि कंपनीच्या <u>www.tciil.in</u> व एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वर अपलोड केले

यावा. यासंदर्भात काही प्रश्न असल्यास सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी

investor@bigshareonline.com वर लेखी कळवावे किंवा संपर्क आरटीए-०२२-

टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता अमित ए. चव्हाण कंपनी सचिव व सक्षम अधिकारी BNP PARIBAS WUTUAL FILM

Investment Manager: Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051.

Website: www.barodabnpparibasmf.in • Toll Free: 18002670189

NOTICE NO. 09/2023

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Schemes of Baroda BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given to all the unitholders of the Schemes that following shall be the rate of distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of respective plan of the following schemes of Baroda BNP Paribas Mutual Fund with Monday, February 27, 2023^ as the Record Date:

Name of Plans/ Options	Face value per unit (In ₹)	NAV per unit as on February 21, 2023	Distribution per unit# (In ₹)
Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.4350	0.05
Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.1127	0.05
Defunct Plan - Monthly IDCW Option	10	10.4542	0.05
Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.2769	0.05
Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.1487	0.05
Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.1440	0.05
Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.2967	0.05
Defunct Plan - Monthly IDCW Option	10	10.0804	0.05
Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.1466	0.05
Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.1111	0.05
Regular Plan - Monthly IDCW Option	1000	1009.6328	5.13
Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.1068	0.05
Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.1306	0.05
Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.5808	0.05
Direct Plan - Monthly IDCW Option	10	12.3800	0.06
Regular Plan - Monthly IDCW Option	10	11.3492	0.07
Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.1012	0.05
Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.1240	0.05
Regular Plan - IDCW Option	10	14.0690	0.10
Direct Plan - IDCW Option	10	15.4165	0.10
Regular Plan - IDCW Option	10	40.5766	0.27
Direct Plan - IDCW Option	10	42.0116	0.28
	Direct Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Defunct Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Direct Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Direct Plan - Monthly IDCW Option Direct Plan - Monthly IDCW Option Defunct Plan - Monthly IDCW Option Defunct Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Direct Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Direct Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Direct Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Direct Plan - IDCW Option Regular Plan - IDCW Option Regular Plan - IDCW Option	Name of Plans/ Options Value per unit (In ₹) Direct Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Defunct Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Direct Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Direct Plan - Monthly IDCW Option Defunct Plan - Monthly IDCW Option Direct Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Direct Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Opirect Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option Regular Plan - Monthly IDCW Option 10 Regular Plan - Monthly IDCW Option 10 Regular Plan - Monthly IDCW Option 10 Direct Plan - Monthly IDCW Option 10 Direct Plan - Monthly IDCW Option 10 Regular Plan - IDCW Option 10 Regular Plan - IDCW Option 10 Regular Plan - IDCW Option	Name of Plans/ Options Value per unit (In ₹) Value per unit (In ₹) 21, 2023

or the immediately following Business Day, if that day is not a Business Day.

The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.

*Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (Formerly BNP Paribas Asset Management India Private Limited) (Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)

be considered.

Authorised Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Date: February 23, 2023

Place: Mumbai